



May 5, 2023

The Secretary, Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001.
Maharashtra, India.
Scrip Code: 500470

The Manager, Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1,
G Block, Bandra-Kurla Complex, Bandra,
Mumbai – 400 051.
Maharashtra, India.
Symbol: TATASTEEL

Dear Madam, Sirs,

**Newspaper Advertisement – Results for the quarter and financial year ended
March 31, 2023**

Please find enclosed herewith the newspaper advertisement for the financial results of Tata Steel Limited for the quarter and financial year ended March 31, 2023 published in the following newspapers:

1. The Free Press Journal
2. The Indian Express
3. Financial Express
4. Navshakti
5. Loksatta

This is for your information and records.

Yours faithfully,

Tata Steel Limited

PARVATHEESAM Digitally signed by PARVATHEESAM
KANCHINADHAM
KANCHINADHAM Date: 2023.05.05 10:12:18 +05'30'

Parvatheesam Kanchinadham

Company Secretary &
Chief Legal Officer (Corporate & Compliance)

Encl: As above

TATA STEEL LIMITED

Registered Office Bombay House 24 Homi Mody Street Fort Mumbai 400 001 India
Tel 91 22 6665 8282 Fax 91 22 6665 7724 Website www.tatasteel.com
Corporate Identity Number L27100MH1907PLC000260

बैंक ऑफ बड़ोदा
Bank of Baroda

Jogeshwari (West) Branch
Shop No. 4, Blossom Park CHS Ltd.,
Opp. Farooq Sattar High School, S.V. Road,
Jogeshwari (W), Mumbai 102, India
Phone: 022 2679 7320
E-mail: jogwes@bankofbaroda.co.in Web: www.bankofbaroda.co.in

POSSESSION NOTICE (Appendix IV) (Rule 8(1)) (For Immovable property only)

Whereas, the undersigned being the authorized officer of the Bank of Baroda under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act 2002 and in exercise of powers conferred under 13(2) read with Rule 3 of the security interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 01.08.2019 calling upon borrower M/s Shreem Proprietor Mr. Danish Amir Abbas and Guarantors Mr Anjum Abbas Sayed, Mr Sukesh Kandra to repay the amount mentioned in the notice being Rs.97,56,083.97/(Rupees Ninety Seven Lac Fifty Six Thousand and Eighty Three Rupee and Ninety Seven Paise only) plus interest from 30.07.2019 with monthly rests and incidental expenses/ costs/ charges etc. incurred and to be incurred thereon within 60 days from the date of receipt of the said Notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, and the public in general that the undersigned has obtained physical possession from OW No 18323 dated 24.03.2023 Assistant Registrar, Metropolitan Magistrate Court, Bandra East, Mumbai 400051 on this 29th day of April, 2023. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda for amount Rs.97,56,083.97/(Rupees Ninety Seven Lac Fifty Six Thousand and Eighty Three Rupee and Ninety Seven Paise only) and interest thereon at the contractual rate from 30.07.2019 and incidental expenses/ cost thereon.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

All that part and parcel of the movable property consisting of Flat No C002, Ground Floor, Plot no. 9 & 10, Versova Mangala Machmar Samaj Sarvodaya CHSL, Juhu Versova Link Road, 4 Banglows, Andheri West, Mumbai-400053.

Sd/-
Date: 29.04.2023 Authorized Officer
Place: Mumbai Bank of Baroda, Jogeshwari West

PUBLIC NOTICE

I, Jawad Jaafar Ahmed AIMandool, Baharaini National, residing at Wills Road, Branksome Poole Dorser United Kingdom, have granted a Power of Attorney (POA) to Mr. Syed Javed Munir Hashmi S/O Late Syed Munir Ahmed Hashmi, Indian National residing at Perry Road, Bandra West, Mumbai on 21st Dec 2021 to represent me in to any authorities to defend the rights, title and interest of the property at plot no. 160A, C.T.S. No. F/688A, 29th Road, T.P.S. III, Bandra (West) Mumbai 400051. I hereby inform all concerned that I have revoked the said POA with effect from 30th March 2023. Any act or action taken by the said Attorney-in-Fact after the date of revocation of the POA shall not be considered as an act or action taken on my behalf and shall be void & not binding on me.

BEFORE THE DEBTS RECOVERY TRIBUNAL - I
4th Floor, BSNL Building, Telephone House, Rajghavan Road, Bangalore.
O.A. No.628 / 2020

Between: Canara Bank, Malleshwaram 18th Cross Branch, Bangalore. ... Applicant And: M/s SATEC ENVR Engineering (India) Pvt Ltd., ... Defendants
NOTICE TO DEFENDANT No. 5 and 7
05.Bank of Baroda, B.D. Road Branch, No.47, Saraswathi Sadan, Bhulabhai Desai Road, Mumbai - 400 026, By its Chief Manager, 07.State Bank of India, Back Bay Reclamation Branch, Tulsiani Chamber, 1st Floor, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400 021. Represented by its assistant General Manager
SUMMONS ISSUED UNDER RULE 23 (VIII) OF THE DEBTS RECOVERY TRIBUNAL (PROCEDURE) RULES 1993.
Whereas, the Applicant has instituted an Application under Section 19 of the Recovery of Debts due to Banks and Financial Institutions Act, 1993 against you for the recovery of sum of Rs. 25,65,93,251.17 (Rupees Twenty five crore sixty five lakh Ninety Three Thousand Two Hundred fifty One and Seventeen Paise only) towards vehicle loan facility together with agreed rate of interest compounded monthly with costs and other reliefs. You are hereby required to show cause within 30 days from the date of publication or on 23-06-2023 at 10:30 A.M. in the forenoon in person or by a pleader/ Advocate duly instructed as to why the relief prayed for should not be granted. Take notice that in case of default, the application will be heard and determined in your absence. Given under my hand and seal of this Tribunal on this 9th day of February 2023. By order of the Tribunal Sd/- Asst. Registrar Debts Recovery Tribunal - I, Bengaluru.

Muthoot Mercantile Limited

Regd. Office: 'Muthoot Floors', Opp: W & C Hospital, Thycaud, Trivandrum, Kerala - 695014
GOLD AUCTION NOTICE
Notice is hereby given for the information of all concerned that Gold ornaments pledged with the undermentioned branches of the company in different branches of Mumbai for the period which were overdue for redemption and have not been redeemed so far in spite of repeated notices, will be auctioned on 10-05-2023 at the specified branch as per the details given below. The bidders are requested to remit Earnest Money Deposit of Rs.2,00,000/- (Rupees Two Lacs only) and to produce Photo ID proof, Address proof and PAN Card. In case the auction process is not completed, the re-auction of the same will be conducted on subsequent days on the same terms and conditions without further notice. The successful bidders are requested to make all payments through RTGS/NEFT only.
Specified Branch: BHANDUP (Ph: 0471-2774800, 022-25951305).
PLEDGE NOS: Vasai:2550,2555,2565; Badliapur:4696,4699,4701,4798,4864,4877,4923,5011, 5065,5085; Bhandup:2630,2632,2637,2639,2659,2662,2666,2681,2700,2732,2739,2742, 2757,2762,2796,2810,2825,2833,2848,2861,2867; Panvel: D/2346; Panvel: New2626, 2837,2842,2874,2726,2740,2787,2836; Kamathe:1808,1814,1833; Veeva: Katta; East:3227, 3228,3245,3293,3333,3396,3398,3439,3448,3589,3605,3607; Ambarnath:3559,4370,4414, 4418,4482,4572,4600,4667; Ghansoli:2789,2791,2793,2883,2938,2968,2976,2977,3030; Kharghar:2823,2828,2910,2959,2996; Neral:5133,5145,5199,5280,5301,5351,5386,5418, 5470,5518,5544,5545,5555,5556,5672,5721,5792; Nalasopara:2900,2907,3344,3400,3484, 3492; Ulve:2945,2946,2966,3089,3091,3113,3132,3137,3151,3194,3207,3250; Badliapur West: 2232,2893; Bhiwandi:1810,1869; Vasai:2195; Khopat:1141; UlhasNagar:2213,2214,2252, 2254,2274,2275,2295,2297; Ulhas Nagar East:1388; Vasai East:2565,2565,2550,3111,3103,3094. Vihar:3634.
Place: Trivandrum, Date: 02-05-2023
for Muthoot Mercantile Limited, Chairman

वसई विकास सहकारी बँक लि. वसई.
मुख्य कार्यालय - विमानो आप्पा भेदानाममोर, वसई गाव एम .टी .स्टेड जवळ,
वसई रोड (प), पालव्य .४०२०२ .

शुद्धीपत्र
दि. 30/06/2022 रोजी दि. सिक्स्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्सीयल अँड अँसेट्स् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्स्युरीटी इन्टरेस्ट अँड 2002 या कायद्याखालील, वसई विकास सहकारी बँक लि.चे प्राधिकृत अधिकारी यांनी मेसर ए वन किरपण (भागीदारी संस्था), भागीदारा: 1) श्री हितेश प्रमदास पारेख 2) श्री विक्रम हेमकिरण बालिगा 3) श्री लक्ष्मीनारायण प्रमोदराव अग्रवाल 4) श्री परेश चिमणलाल मेहता 5) मे. विवा गोकुळ बिस्वस (भागीदारी संस्था), भागीदारा: 1) श्री दिपक हरिश्चंद्र ठाकरू 2) श्री रोहन जयदेव ठाकरू 3) श्री परेश चिमणलाल मेहता 4) श्री पंकज लक्ष्मीनारायण अग्रवाल व (6. श्री दिपक हरिश्चंद्र ठाकरू) यांना दिलेली मागणी नोटीस मधील क्र. 2, वरील कर्ज मंजुरीची दिनांक 11/05/2019, कर्ज मंजुरीची रक्कम रुपये 8,50,00,000/- अखरात (रु. आठ कोटी पन्नास लाख) आणि एकूण कर्जाबाबत दि. 30/06/2022 रक्कम रुपये 10,64,75,409.00 अखरात (रु. दहा कोटी चौसठ् लाख चौहत्तर हजार चारशे रुपये) अशी वाचवी.
सही
प्राधिकृत अधिकारी
वसई विकास सहकारी बँक. लि. करिता

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that, **CHALLENGES IN DIABETES (CID)** is a trademark & copyright owned by Mr. Rajesh Kovil having his registered office at C 8 Rajat Rekha CHS Ltd., J P Road, Andheri west, Mumbai 400053, under class 41 of Trade Marks Act 1999. We have not authorized any individual/ Company/ Distributor to use the above mentioned brand name under the same class. Therefore any person/s having any claim with respect to above referred name or part thereof by way of sale, exchange, possession, sub tenancy or under any decree or order would be acting in violation of the Indian Law and strict legal action would be taken against the infringement of our trademark.
Rajesh Kovil
7208822222
Place: Mumbai

The Brihanmumbai Electric Supply & Transport Undertaking
(OF THE BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA)
BEST BHAVAN, BEST MARG, COLABA, MUMBAI-400 001.

PUBLIC NOTICE

As directed by Maharashtra Electricity Regulatory Commission (MERC), copies of Electricity Consumers Rights Statement are available in English as well as Marathi language at the cost of Rs. 5/- at our Customer Care offices at the following addresses:

Ward	Address (South Zone)	Ward	Address (North Zone)
A	Assistant Administrative Manager, IGR, Cell, PIO & RO Customer Care (A-Ward), BEST Undertaking, 1st Floor, Electric House, Colaba, Mumbai-400 001. Tel No 22049722, 22799548	E	Assistant Administrative Manager, IGR, Cell, PIO & RO Customer Care (E-Ward), BEST Undertaking, 2nd floor, Printing Press Building, Morland Road, Mumbai - 400 008.
B	Assistant Administrative Manager, IGR, Cell, PIO & RO Customer Care (B-Ward), BEST Undertaking, 6th Floor, BEST Bhavan, BEST Marg, Colaba, Mumbai-400 001. Tel No 22799598.	F/S	Assistant Administrative Manager, I.G.R. Cell, PIO & RO, Customer Care (F/S-Ward), BEST Undertaking, 3rd Floor, New Ancillary Bldg., Wadala Depot, Wadala, Mumbai-400 031. Tel. No. 022-24190715 & 7208971168
C	Assistant Administrative Manager, IGR, Cell, PIO & RO, Customer Care (C-Ward), BEST Undertaking, Vidyalay Bldg., 3rd Floor, Pethakwadi, Mumbai-400 002 Tel No 22030846, 8097584878	F/N	Assistant Administrative Manager, I.G.R. Cell, PIO & RO, Customer Care (F/N-Ward) BEST Undertaking, 6th Floor, New Ancillary Bldg., Pethakwadi, Mumbai-400 031. Tel No. 24190646
D	Assistant Administrative Manager, IGR, Cell, PIO & RO Customer Care (D-Ward), BEST Undertaking, 2nd Floor, New Ancillary Bldg, Tardeo Bus Stn, RS Nimkar Marg, Tardeo, Mumbai-400 008 Tel No 23092365, 23026761	G/S	Assistant Administrative Manager, I.G.R. Cell, PIO & RO, Customer Care (G/S-Ward) BEST Undertaking, 4th Floor, Ancillary Bldg., Tilak Road Extension, Wadala Depot, Mumbai-400 031. Tel No 24157277, 24146262 Ext. 728.
HVC	Assistant Administrative Manager, IGR Cell, High Value Consumer Dept. BEST Undertaking, 4th Floor, Tardeo Bus Station Complex, R.S. Nimkar Marg, Mumbai-400 008 Tel No 7304456095	G/N	Assistant Administrative Manager, I.G.R. Cell, PIO & RO, Customer Care (G/N-Ward) BEST Undertaking, 2nd Floor, Transportation Egg Bldg., Tilak Road, Dadar, Mumbai-400014. Tel No 24194530.
SIMHA	Assistant Administrative Manager, IGR Cell, PIO & RO, Customer Care (SIMHA), BEST Undertaking, 5th Floor, New Ancillary Bldg, Wadala Depot, Mumbai-400 031. Tel No 24101718		

This public notice is also available on our website www.bestundertaking.com-Electric Supply-Regulatory matters Public Notice regarding Consumers Rights Statement. On the same webpage, under Regulatory matter link 10 Electricity Consumers Rights Statement is also available. (Link www.bestundertaking.com en pdf Consumers Rights Statement English.pdf) AND (www.facebook.com/aamchibest)

GENERAL MANAGER
BEST Undertaking
PRO / AGM(ES) / 17 / 2023

KALYAN DOMBIVI MUNICIPAL CORPORATION, KALYAN

Water Supply Department
(AMRUT 2.0 Project)

TENDER NOTICE NO. 04/2023-24

Tenders are invited by the Commissioner, Kalyan Dombivli Municipal Corporation, Kalyan in format for 1 (One) work through E-Tendering from the registered contractors (with CPWD / State PWD / CIDCO / MCGM / INDIAN RAILWAY / MJP) in appropriate class.

The blank tender forms and the detailed information will be available on www.mahatenders.gov.in from 03/05/2023 to 09/05/2023 up to 03.00 PM.

The completed tenders are to be uploaded by E-tendering on or before Dt. 09/05/2023 up to 03.00 PM and the tenders will be opened on Dt. 10/05/2023 at 4.00 PM if possible.

For more details and information visit Maharashtra's website www.mahatenders.gov.in. As per Government Circular जीएसटी-१९९७/३.क्र.८१/अप्रमाण-१, दिनांक १९/०८/२०१७ bidder should quote the offer considering GST Tax wide submitting the Tender.

Right to reject any or all tenders without assigning any reason there of is reserved by the Commissioner, and whose decision will be final and legally binding on all the tenderer.

KDMC/PRO/HO/115
Dt. 02.05.23
Sd/-
City Engineer
Kalyan Dombivli Municipal Corporation, Kalyan

TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001 India
Tel.: 91 22 6665 8282 • Fax No.: 91 22 6665 7724 • Email: cosac@tatasteel.com • Website: www.tatasteel.com
CIN: L27100MH1907PLC000260

NOTICE

Extract of Standalone Financial Results for the quarter/twelve months ended on 31st March 2023

Particulars	₹ Crore				
	Quarter ended on 31.03.2023	Quarter ended on 31.12.2022	Quarter ended on 31.03.2022	Financial year ended on 31.03.2023	Financial year ended on 31.03.2022
Total revenue from operations	34,275.25	30,465.29	36,680.93	1,29,006.62	1,29,021.35
Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	6,385.95	3,622.85	10,715.04	21,800.70	44,326.10
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	5,686.97	3,617.28	10,638.59	21,021.92	44,090.65
Net Profit / (Loss) for the period after tax	4,020.86	2,705.13	7,839.46	15,495.11	33,011.18
Total comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4,086.62	2,662.46	8,187.15	15,595.48	33,706.08
Paid-up equity share capital [Face value ₹ 1 per share]	1,222.40	1,222.37	1,222.37	1,222.40	1,222.37
Reserves excluding revaluation reserves				1,33,575.11	1,24,211.39
Securities premium reserve				31,290.24	31,288.89
Net Worth	1,33,067.00	1,28,979.00	1,23,703.25	1,33,067.00	1,23,703.25
Paid-up Debt Capital				15,058.49	13,674.99
Net Debt Equity Ratio	0.30	0.34	0.30	0.30	0.30
Basic earnings per share of ₹ 1 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	3.29	2.21	6.41	12.68	27.03
Diluted earnings per share ₹ 1 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	3.29	2.21	6.41	12.67	27.01
Debenture Redemption Reserve	2,046.00	2,046.00	2,046.00	2,046.00	2,046.00
Debt Service Coverage Ratio	8.25	5.06	10.82	3.90	14.36
Interest Service Coverage Ratio	10.09	6.20	28.83	10.40	22.84

Extract of Consolidated Financial Results for the quarter/twelve months ended on 31st March 2023

Particulars	₹ Crore				
	Quarter ended on 31.03.2023	Quarter ended on 31.12.2022	Quarter ended on 31.03.2022	Financial year ended on 31.03.2023	Financial year ended on 31.03.2022
Total revenue from operations	62,961.54	57,083.56	69,323.50	2,43,352.69	2,43,959.17
Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	3,309.18	242.63	12,139.26	18,121.86	50,360.93
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	3,320.77	402.97	11,864.97	18,235.12	50,226.87
Net Profit / (Loss) for the period after tax	1,566.24	(2,501.95)	9,835.12	8,075.35	41,749.32
Total comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,370.98	(6,130.88)	10,353.74	(5,773.72)	43,054.74
Paid-up equity share capital [Face value ₹ 1 per share]	1,221.24	1,221.21	1,221.21	1,221.24	1,221.21
Reserves (excluding revaluation reserves) and Non controlling interest				1,03,953.97	1,15,877.25
Net Worth	1,00,462.79	98,956.53	1,11,825.00	1,00,462.79	1,11,825.00
Net Debt Equity Ratio	0.61	0.65	0.52	0.61	0.52
Earnings per equity share:					
Basic earnings per share ₹ 1 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	1.40	(1.82)	7.99	7.17	33.24
Diluted earnings per share ₹ 1 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	1.40	(1.82)	7.99	7.17	33.21
Debenture Redemption Reserve	2,046.00	2,046.00	2,046.00	2,046.00	2,046.00
Debt Service Coverage Ratio	2.99	0.93	9.74	2.79	9.18
Interest Service Coverage Ratio	4.07	1.24	17.59	6.01	12.82

Note:
The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated financial results for the quarter/twelve months ended on 31st March 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated results for the quarter/twelve months ended on 31st March 2023 are available on the websites of the Stock Exchanges (www.nseindia.com and www.bseindia.com) and the Company's website (www.tatasteel.com).

T V Narendran
Chief Executive Officer & Managing Director
Mumbai: May 02, 2023

TATA STEEL

ASREC (India) Limited

Unit No.A/212, 2nd Floor, Dynasty Business Park, Andheri Kuria Road, Andheri (East), Mumbai-400 059

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION - SALE OF IMMOVABLE PROPERTY

(Under Rule 9(6) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)
WHEREAS ASREC (India) Ltd., a company incorporated under the Companies Act, 1956 is registered with Reserve Bank of India as a Securitisation and Reconstruction Company under Section 5 of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act, 2002) having its Registered Office at Solitaire Corporate Park, Building No. 2 - Unit No.201-202A & 200-202B, Ground Floor, Andheri Ghatkopar Link Road, Chakala, Andheri (East), Mumbai-400 053 (hereinafter referred to as "ASREC") and secured creditor of M/s Dhruv Enterprises, M/s Shubham Enterprises and Mr. Shubhang Dilip Dhruv (borrower) by virtue of Deed of Assignment dated 25.03.2021, executed with original lender Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd, whereby ASREC (India) Ltd, in its capacity as trustee of ASREC PS-12/2020-21 Trust, has acquired the financial assets of aforesaid borrowers from Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd with all rights, title and interest together with underlying security interest under Section 5 of the SARFAESI Act, 2002.
The Authorized Officer of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd in exercise of powers conferred under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI) and Security Interest (Enforcement) Rules, 2002, had issued a demand notice dated 12.03.2021 u/s 13(2) of the said act calling upon the borrower 1. M/s Dhruv Enterprises (hereinafter referred to as "the Borrower") Mr. Dilip Amrutlal Dhruv, Mrs. Varsha Dilip Dhruv, Mr. Shubhang Dilip Dhruv, Mrs. Siddhi Dilip Dhruv, Mrs. Raksha H. Parash, Mrs. Shweta Shubhang Dhruv, Mr. Dilip Amrutlal Dhruv, son & legal heir of late Mrs. Indira Amrutlal Dhruv, Mrs. Raksha H. Parekh, Daughter & legal heir of late Mrs. Indira Amrutlal Dhruv, Mrs. Bina V. Shrimankar, Daughter & legal heir of late Mrs. Indira Amrutlal Dhruv, Mrs. Nita R. Parekh, Daughter & legal heir of late Mrs. Indira Amrutlal Dhruv (Partners & Joint Co - Borrowers) in their capacity for repayment of total outstanding amount to Rs.12,55,75,563.00 (Rupees Twelve Crores Fifty Five Lakhs Seventy Five Thousand Five Hundred Thirty Three Only) and 2. M/s Shubham Enterprises (hereinafter referred to as "the Borrower") Mr. Dilip Amrutlal Dhruv, Mrs. Varsha Dilip Dhruv, Mrs. Nita R. Parekh, Daughter & legal heir of late Mrs. Indira Amrutlal Dhruv, Mrs. Bina V. Shrimankar, Daughter & legal heir of late Mrs. Indira Amrutlal Dhruv, Mrs. Nita R. Parekh, Daughter & legal heir of late Mrs. Indira Amrutlal Dhruv, Mrs. Bina V. Shrimankar, Daughter & legal heir of late Mrs. Indira Amrutlal Dhruv, Mrs. Nita R. Parekh, Daughter & legal heir of late Mrs. Indira Amrutlal Dhruv (Partners & Joint Co - Borrowers) in their capacity for repayment of total outstanding amount to Rs.12,55,75,563.00 (Rupees Twelve Crores Fifty Five Lakhs Seventy Five Thousand Five Hundred Thirty Three Only) and 3. Mr. Shubhang Dilip Dhruv (hereinafter referred to as "the Borrower") Mr. Dilip Amrutlal Dhruv, Mrs. Varsha Dilip Dhruv, Mrs. Raksha H. Parash, Daughter & legal heir of late Mrs. Indira Amrutlal Dhruv, Mrs. Bina V. Shrimankar, Daughter & legal heir of late Mrs. Indira Amrutlal Dhruv, Mrs. Nita R. Parekh, Daughter & legal heir of late Mrs. Indira Amrutlal Dhruv, Mrs. Bina V. Shrimankar, Daughter & legal heir of late Mrs. Indira Amrutlal Dhruv, Mrs. Nita R. Parekh, Daughter & legal heir of late Mrs. Indira Amrutlal Dhruv (Partners & Joint Co - Borrowers) in their capacity for repayment of total outstanding amount to Rs.3,57,56,551.00 (Three Crores Fifty Seven lakhs Fifty Six Thousand Five Hundred Fifty One Only). Total outstanding amount aggregating to Rs. 26,38,21,266.00 (Rupees Twenty Six Crores Thirty Eight Lakhs Twenty One Thousand Two Hundred and Sixty Six only) with further interest there on in respect of the secured property granted by the Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd to M/s Dhruv Enterprises, M/s Shubham Enterprises and Mr. Shubhang Dilip Dhruv, within the stipulated period of 60 days.
The borrower/Joint Co. Borrower/Partners/guarantors/mortgagors/having failed to repay the entire dues as per said demand notice within the stipulated period of sixty days and pursuant to aforesaid Assignment in favor of ASREC (India) Limited acting as trustee of ASREC - PS-12/2020-21 Trust, the Authorized Officer of ASREC (INDIA) LTD, in exercise of the powers conferred under Section 13(4) read with Enforcement of Securities Interest Rules, 2002, took physical possession of the secured assets, more particularly described in the schedule hereunder, on 09.12.2022 in respect of Part & Parcel of the Shop No.2 addressing 190 sq. Ft. carpet area and Shop No.3 addressing 270 sq. Ft. carpet area on the ground floor of the building known "Ankur Apartment", Chittrakot Co-operative Housing Society Ltd., constructed on piece and parcel of land bearing C.T.S No 438 (part) of village Juhu, Taluka Andheri within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban situated at Juhu Church Road, Opp Juhu Bus Depot, Juhu Mumbai - 400 049. Since the entire dues have not been cleared, notice is hereby given to the public in general and Borrower(s), Co-borrower and Guarantor (s) in particular that the Authorized Officer hereby intends to sell the below mentioned secured property for recovery of dues, as per aforesaid demand u/s 13 (2) notice after giving due credit to the payment to the extent of the dues to the said notice, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and hence the tenders/bids are invited in sealed cover for the purchase of the secured property. The property shall be sold strictly on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "NO RECOURSE" basis.
Lot No Description of the Secured Assets
1 Shop No.2 addressing 190 Sq. Ft. carpet area and b) Shop No.3, addressing 270 sq. Ft. carpet area on the ground floor of the building known "Ankur Apartment", Chittrakot Co-operative Housing Society Ltd., constructed on piece and parcel of land bearing C.T.S No.438 (part) of village Juhu, Taluka Andheri within the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban situated at Juhu Church Road, Opp Juhu Bus Depot, Juhu Mumbai - 400 049 (Owned by Shubhang Dilip Dhruv, Mr. Dilip Amrutlal Dhruv, Miss Siddhi Dilip Dhruv and Mrs. Indira Amrutlal Dhruv) bounded by: East:Juhu Church Road, West:Naval Apartment, North: House No. G40 and G41, South:House No.35
Reserve Price (Rs. In Lakh) E.M.D.(Rs. In Lakh)-24.30 Bid Increment (In Rs.)
Rs.243.00 1,00,000.00

TERMS & CONDITIONS:-

- The E-Auction Will Be Held On 23.05.2023 Between 10.00 A.M To 12.00 P.M With Unlimited Auto Time Extension Of 5 Minutes Each, Till The Sale is Concluded.
- E-auction will be conducted under "online electronic bidding"

5 THE CITY



A short spell of rain early morning at Nerul in Navi Mumbai on Tuesday. Amit Chakravarty

STOCK IN LAKES AT 24.2 PER CENT

No plan to implement water cuts yet: BMC

PRATIPACHARYA
MUMBAI, MAY 2

THE WATER stock in all the seven lakes in Mumbai stood at 24.27% on Tuesday. Mumbai draws its daily water supply from seven lakes - Tansa, Bhatsa, Modak Sagar, Tulsi, Vihar, Upper Vaitarna and Middle Vaitarna. Most of these lakes are located on the outskirts of Mumbai and neighbouring districts like Thane. During monsoon, the catchment areas of these lakes get filled up and water from these lakes is supplied to the city and suburbs of Mumbai, through tunnels and water pipeline.

Mumbai has a daily requirement of 4,200 million litres per day (MLD) of water. However, the BMC is able to supply only 3,850 MLD daily. Last year, on May 2, Mumbai's water reserves in all the seven lakes stood at 27 per cent. According to the India Meteorological Department (IMD), monsoon is expected to hit Mumbai tentatively between June 8 and 10. Civic officials said while there is no plan to impose water cuts immediately, a decision on this would be taken up after analysing the weather pattern properly. Last year, with lake levels dipping below 20 per cent in June,

the civic body had announced a 15 per cent water cut in Mumbai. "Usually the water stock in lakes ranges between 20 per cent and 25 per cent on an average during April-May every year. So, we will wait for a few more weeks to make a decision on whether a cut should be imposed in daily supply," said an official. BMC's data states that Tulsi lake has 40 per cent stock, followed by 38.66 per cent in Vihar lake, 36.34 per cent at Tansa Lake and 32 per cent at Modak Sagar. Upper Vaitarna and Bhatsa have 23 per cent and 22 per cent each, and Middle Vaitarna has a stock of 13 per cent.

Civic body completes 57% of pre-monsoon desilting work

NAYONIKA BOSE
MUMBAI, MAY 2

WITH JUST about a month left for the monsoon to arrive, the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) has been able to complete nearly 57 per cent of its annual pre-monsoon desilting work. The civic body has set a target to finish 100% of its pre-monsoon desilting work by the end of May.

Every year, as a precautionary move to minimise water-logging in the city, the civic body removes silt from all the major and minor drains, rivers and water bodies in Mumbai, to allow free flow of water during the heavy rain. According to data shared by BMC, 57% of desilting work has been completed in the island city, followed by 68% in the eastern suburbs and 63% in the western suburbs. Meanwhile, 42% silt has been removed from Mithi river, followed by 59% from small drains within the city and 47% from drains along the highway. With a budget of Rs 226 crore, this year, the BMC is slated to extract 9.82 lakh metric tonne of sludge from all minor and major water bodies in a bid to minimise clogging and ensure free flow of water during monsoons. Desilting work this year started in April. Civic data reflects that so far, about 5.58 lakh metric tonne of sludge have already been cleared. According to civic body rules, about 75% of the desilting work is carried out during the pre-monsoon period while 25% work is executed after rains hit the city.

Delay in redeveloping tenanted properties: 22 developers get notice

EXPRESS NEWS SERVICE
MUMBAI, MAY 2

THE BRIHANMUMBAI Municipal Corporation (BMC) has issued notices to 22 developers and has terminated the contract of one developer for delaying the redevelopment of tenanted prop-

erties in the island city. Tenanted properties are housing bodies that date back to the 1920s, which are owned by the civic body and leased out to tenants. Most of these tenants hail from low-income groups and many of them are civic body employees. Since these properties are sev-

eral decades old, the BMC has given them out for redevelopment. The civic body has 139 tenanted properties, of which 94 are currently undergoing redevelopment. The time period of completing the redevelopment work varies between six to nine years depending on the location of the plot. Civic officials said this is the

first time bulk notices have been served to the contractors for delaying redevelopment work. Officials maintained that earlier, notices would be served to contractors only if there was a formal complaint against them. Civic data suggests that of the 22 properties that have received notices, seven are in Byculla.

TATA STEEL LIMITED					
Registered Office: Bombay House, 24, Horni Mody Street, Fort, Mumbai - 400 001 India					
Tel.: 91 22 6665 8282 • Fax No.: 91 22 6665 7724 • Email: cosec@tatasteel.com • Website: www.tatasteel.com					
CIN: L27100MH1907PLC000260					
NOTICE					
Extract of Standalone Financial Results for the quarter/twelve months ended on 31st March 2023					
Particulars	Quarter ended on 31.03.2023	Quarter ended on 31.12.2022	Quarter ended on 31.03.2022	Financial year ended on 31.03.2023	Financial year ended on 31.03.2022
	Audited	Audited	Audited	Audited	Audited
Total revenue from operations	34,275.25	30,465.29	36,680.93	1,29,006.62	1,29,021.35
Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	6,385.95	3,622.85	10,715.04	21,800.70	44,326.10
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	5,686.97	3,617.28	10,638.59	21,021.92	44,090.65
Net Profit / (Loss) for the period after tax	4,020.86	2,705.13	7,839.46	15,495.11	33,011.18
Total comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4,086.62	2,662.46	8,187.15	15,595.48	33,706.08
Paid-up equity share capital [Face value ₹ 1 per share]	1,222.40	1,222.37	1,222.37	1,222.40	1,222.37
Reserves excluding revaluation reserves				1,33,575.11	1,24,211.39
Securities premium reserve				31,290.24	31,288.89
Net Worth	1,33,067.00	1,28,979.00	1,23,703.25	1,33,067.00	1,23,703.25
Paid-up Debt Capital				15,058.49	13,674.99
Net Debt Equity Ratio	0.30	0.34	0.30	0.30	0.30
Basic earnings per share of ₹ 1 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	3.29	2.21	6.41	12.68	27.03
Diluted earnings per share ₹ 1 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	3.29	2.21	6.41	12.67	27.01
Debt Redemption Reserve	2,046.00	2,046.00	2,046.00	2,046.00	2,046.00
Debt Service Coverage Ratio	8.25	5.06	10.82	3.90	14.36
Interest Service Coverage Ratio	10.09	6.20	28.83	10.40	22.84

Extract of Consolidated Financial Results for the quarter/twelve months ended on 31st March 2023					
Particulars	Quarter ended on 31.03.2023	Quarter ended on 31.12.2022	Quarter ended on 31.03.2022	Financial year ended on 31.03.2023	Financial year ended on 31.03.2022
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited
Total revenue from operations	62,961.54	57,083.56	69,323.50	2,43,352.69	2,43,959.17
Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	3,309.18	242.63	12,139.26	18,121.86	50,360.93
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	3,320.77	402.97	11,864.97	18,235.12	50,226.87
Net Profit / (Loss) for the period after tax	1,566.24	(2,501.95)	9,835.12	8,075.35	41,749.32
Total comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,370.98	(6,130.88)	10,353.74	(5,773.72)	43,054.74
Paid-up equity share capital [Face value ₹ 1 per share]	1,221.24	1,221.21	1,221.21	1,221.24	1,221.21
Reserves (excluding revaluation reserves) and Non controlling interest				1,03,953.97	1,15,877.25
Net Worth	1,00,462.79	98,956.53	1,11,825.00	1,00,462.79	1,11,825.00
Net Debt Equity Ratio	0.61	0.65	0.52	0.61	0.52
Earnings per equity share:					
Basic earnings per share ₹ 1 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	1.40	(1.82)	7.99	7.17	33.24
Diluted earnings per share ₹ 1 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	1.40	(1.82)	7.99	7.17	33.21
Debt Redemption Reserve	2,046.00	2,046.00	2,046.00	2,046.00	2,046.00
Debt Service Coverage Ratio	2.99	0.93	9.74	2.79	9.18
Interest Service Coverage Ratio	4.07	1.24	17.59	6.01	12.82

The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated financial results for the quarter/twelve months ended on 31st March 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated results for the quarter/twelve months ended on 31st March 2023 are available on the websites of the Stock Exchanges (www.nseindia.com/www.bseindia.com) and the Company's website (www.tatasteel.com).

T V Narendran
Chief Executive Officer & Managing Director
Mumbai: May 02, 2023

Koushik Chatterjee
Executive Director & Chief Financial Officer

TATA STEEL

Rameshwar Shikshan Prasarak Mandal, Sonpeth's SHRI PANDITGURU PARDIKAR MAHAVIDYALAYA, SIRSALA

Tq. Parli (V), Dist. Beed 431128 (MS),
Phone : 02446 - 262818

WANTED

Applications with the attested photocopies of the essential documents are invited from the eligible candidates for the post of the following description. The applications should reach to **The Secretary, Rameshwar Shikshan Prasarak Mandal C/o Shri Panditguru Pardikar Mahavidyalaya, Sirsala, Tq. Parli (V) Dist. Beed 431128 (Maharashtra)** within 15 Days from the first day of publication of this advertisement.

No.	Post	No. of Post	Reservation	Remark
01	Principal	01	unreserved	Aided

Notes :

- 1) Educational Qualification, Pay Scale and Service condition will be as per rules of U.G.C., State Government of Maharashtra and Dr. B.A.M. University, Aurangabad.
- 2) Eligible candidates should submit their application through the proper channel.
- 3) No T.A. & D.A. will be paid for attending the interview, if invited.

Sd/- President
Sd/- Secretary

श्री एन ए फिंगरप्रिंटिंग एवं निदान केंद्र
श्री एन ए फिंगरप्रिंटिंग एवं निदान केंद्र (श्री एन ए फिंगरप्रिंटिंग विभाग, निदान एवं शोधकेंद्र) महाराष्ट्र, भारत सरकार का स्वायत्त संस्थान।
CENTRE FOR DNA FINGERPRINTING AND DIAGNOSTICS
(an autonomous institute of the Dept. of Biotechnology, Ministry of Science & Technology, Govt. of India) Inner Ring Road, Uppal, Hyderabad - 500 039, Telangana, India दूरभाष / Tel: + 91-40-2721 6014/6091 फेक्स / Fax: + 91-40-2721 6006 वेबसाइट / Website: <http://www.cdfid.org.in>
ADVT. NO. CDFD/EMPC/01/MAY/23

CDFD, an autonomous institute of the Department of Biotechnology, Ministry of Science and Technology, invites applications from Indian nationals for the following purely temporary vacancies in research projects funded by National / International agencies at CDFD like DST/DBT/ICMR/CSIR etc.

(1) PROJECT SCIENTIST - III (2) RESEARCH ASSOCIATE - I (3) SENIOR PROJECT ASSOCIATE (4) PROJECT ASSOCIATE - II (5) PROJECT ASSOCIATE - I

Please refer CDFD website www.cdfid.org.in for detailed information regarding projects, position(s), emoluments etc., application format and general conditions. Interested candidates may register their names by applying in the prescribed application form online. Complete the application form online at <http://www.cdfid.org.in>. The last date for receipt of the applications is 15.05.2023 and applications received after 15.05.2023 will be rejected.

PERA CET-2023

IMPORTANT DATES

Last Date of Application 20 th May 2023	PERA CET Test Dates 25 th , 26 th , 27 th May 2023	Result Declaration 02 nd June 2023
--	---	---

Preminent Education & Research Association (PERA) is an esteemed federation of State Private Universities in Maharashtra. To seek admissions into the Member Universities of PERA, an online Common Entrance Test (PERA CET-2023) is scheduled across India for the following Professional Programs.

UG & PG PROGRAMS

Engineering | Bioengineering | Food Technology
Marine Engg. | Agri. Engg. | Pharmacy | Fine Arts
Design | Management | Law | Education
Architecture (M. Arch / M. Plan)

Apply Online : www.peraindia.in

MEMBER UNIVERSITIES

mgmu.ac.in	mituniversity.ac.in	vupune.ac.in	sanjayghodawatuniversity.ac.in
sandipuniversity.edu.in	sau.edu.in	sspu.ac.in	mitwpu.edu.in
dypiu.ac.in	dypatiluniversity.edu.in	www.dypatu.org	sbup.edu.in
adypu.edu.in	vijaybhoomi.edu.in	somaia.edu	nicmar.ac.in
pcu.edu.in	drpaiu.edu.in	flame.edu.in	jspmuni.edu.in

1 ENTRANCE TEST | 20 PREMIER UNIVERSITIES | 200+ UG & PG COURSES | 2 LAKH+ STUDENTS | UPTO 100% SCHOLARSHIP

info@peraindia.in
96 06 04 69 68

● AT ₹763 CRORE, PROFIT MISSES ESTIMATES Ambuja Cements net falls 11% in March quarter



RAJESH KURUP
Mumbai, May 2

AMBUJA CEMENTS, ADANI Group's building materials arm, posted a 10.86% fall in consolidated net profit at ₹763 crore for the quarter ended March, missing analysts' estimates of ₹799 crore in net profit.

In comparison, the company had posted a net profit of ₹856 crore during the same quarter a year ago.

Ambuja Cements' consolidated net revenues stood at ₹7,966 crore, marginally up from ₹7,900 crore a year ago. An estimate by Bloomberg analysts had expected the firm to post revenues of ₹5,104 crore.

"Our focus on operational excellence and cost optimisation measures yielded improved profitability. We have been able to maintain our growth trajectory and further strengthen our position in the market. With the rise in construction activities across our



markets, we see continuation of the elevated demand and strong volumes in the coming quarters as well," Ambuja Cements' whole-time director & CEO Ajay Kapur said.

Ambuja Cements posted a net profit of ₹502 crore on a standalone basis, an increase from ₹494 crore recorded a year ago, while standalone revenues rose to ₹4,256 crore from ₹3,927 crore. The company's board has recom-

mended a dividend of ₹2.50 per share (12.5%).

The growth in revenue was despite the adverse impact on volumes due to halting of operations at Himachal Pradesh plants for 50 days. The cost fell by ₹228 per tonne and is expected to further reduce on cost optimisation and leveraging synergies from adjacency businesses of the group, it said.

"Business excellence initiatives are expected to further

bring down the operating cost, reduce clinker factor, reduce logistics cost, improve sales of blended cement and expand the Ebitda margin," it said.

For FY23, Ambuja Cements posted a net profit of ₹3,024 crore on a consolidated basis, on revenues of ₹38,937 crore.

The cement manufacturer followed a January-December fiscal, but recently changed the financial year end from December 31 to March 31. Accordingly, FY23 was extended by three months to March 31, 2023 (total 15 months), and hence the figures are not comparable with that of the previous fiscal.

On outlook, Ambuja Cements said it is encouraged by the government's increased spending on infrastructure development, particularly roads, railways, affordable housing and other schemes. This, along with the government's "pro-active" measures will open more opportunities for the cement sector.

Adani Total Gas Q4 net jumps 37% to ₹104 cr

RAJESH KURUP
Mumbai, May 2


ADANI TOTAL GAS (ATGL), Adani group's city gas distribution company, has posted a 36.84% rise in net profit at ₹104 crore for the fourth quarter ended March 31, driven by overall performance. In comparison, the company had posted a net profit of ₹76 crore for the same quarter of the previous fiscal.

The company's revenue from operations rose 12.4% to ₹1,197 crore from ₹1,065 crore recorded during the same period a year ago, while its Ebitda rose 45.4% to ₹205 crore from ₹141 crore.

"ATGL has shown resilience and delivered a good all-round performance both on physical infrastructure and financial front, despite high gas prices throughout the year," said ATGL executive director & CEO Suresh Manglani said.

The company's net profit for the year ended March 31, 2023, rose 5% to ₹530 crore, from ₹505 crore recorded during the year-ago period, while revenue from operations rose

REPORT CARD
Revenue from Operations (₹ cr)



46% to ₹4,683 crore from ₹3,206 crore. ATGL's board has recommended a dividend of ₹0.25 per share for FY23.

ATGL, through its special purpose vehicles, has forayed into e-mobility and biotechnology. The company, through these SPVs, will be setting up more than 3,000 EV charging points and will build a biogas plant in Uttar Pradesh, Manglani added.

During the year, the company added 126 new CNG stations, taking its total to 460 and added over 124,000 new

homes on PNG taking the total to 704,000. ATGL's industrial and commercial connections rose to 7,435, with it adding 867 new consumers in FY23, even as it completed more than 10,880 inch-km (total length of a pipeline network) of steel pipeline.

On the government's decision on approving the ceiling and floor price on domestic gas, Manglani said, it will help ensure stability in domestic gas price. Further, ATGL has passed on the benefits to the end consumers.

Majority opposed to separate competition law: IAMAI

FE BUREAU
New Delhi, May 2

ADAY AFTER a day after facing criticism from startups for favouring Big Tech firms, the Internet and Mobile Association of India (IAMAI) on Tuesday said it has brought forward the views of the majority of its members on the proposed competition law.

The majority of its members opposed the idea of a separate law for digital companies proposed by the Parliamentary Standing Committee, IAMAI president Subho Ray said in a letter to its members.

"The genesis of the recent social media and media buzz is the issue of the government setting up a committee to purportedly bring in a separate Competition Law for digital companies. One of the key features of the proposed new competition law is likely to be ex-ante regulations," Ray said, adding that the same would also affect the smaller companies.

Sun Pharma's trials on new drug put on hold by USFDA

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, May 2

THE US HEALTH regulator has directed Sun Pharma to stop test on a dermatological drug with a 12 mg dose regimen as its usage could lead to blood clots.

The drug major on Tuesday said it had a teleconference call with the US Food and Drug Administration (USFDA) regarding a pulmonary embolism (serious adverse events) occurring at the 12 mg dose in one of the long-term Open Label Extension (OLE) studies.

The agency has placed the investigational new drug (IND) on partial clinical hold due to the



US health regulator said the dermatological drug with a 12 mg dose regimen as its usage could lead to blood clots

potential for thrombotic events and is requiring that subjects currently on the 12 mg dose in the OLE studies discontinue

that dose, it added. There have been no thrombotic events reported to date for the 8 mg dose and USFDA has not placed the 8 mg dose on hold, the drug-maker said in a regulatory filing. "We are taking immediate steps to transition the patients in the OLE studies to the 8 mg BID dose arm in the ongoing studies," Sun Pharma stated.

No thromboembolic events were observed during Phase-2 or Phase-3 trials, and the company remains confident in de-ruxolitinib's potential to treat patients with Alopecia Areata and will work closely with the USFDA to address its concerns, it added.

Airtel to merge Lanka ops with Dialog Axiata

BHARTI AIRTEL ON Tuesday said it has entered into a binding agreement to merge operations of Bharti Airtel Lanka with Sri Lanka-based telecom operator Dialog. Airtel did not share details about the transactions and how it would benefit the company.

The company will issue further announcements in due course, it said. "The proposed transaction envisages Airtel being granted a stake in Dialog, representing the fair value of Airtel Lanka. Airtel would accordingly be issued new shares in Dialog upon completion of the transaction," Airtel said in an exchange filing.

— FE BUREAU

Minda to move CCI to raise Pricol stake to 24.5%

SAJAN C KUMAR
Chennai, May 2

AUTO COMPONENT MAKER MINDA Corporation on Tuesday said its board of directors has decided to approach the fair trade watchdog Competition Commission of India

(CCI) for making investment in the equity shares of Tamil Nadu based Pricol to raise its stake up to 24.5%.

Minda Corporation had acquired a 15.7% stake in Pricol in February by purchasing

over 1.91 crore shares of the latter from the open market. "We would like to update that the board of directors, in its meeting held on May 1, decided to file an application to CCI for making

investment in equity shares of Pricol upto 24.5% of total equity shares of Pricol, at this stage," Minda Corporation said in a regulatory filing.

Minda had said that it was a mere financial investment after picking up 15.7% stake in Pricol in February.

newgen
UNLOCK SIMPLE

Newgen Software crosses Rs 1,000 cr milestone

YoY Revenue growth of 32% for the quarter and 25% for the full year

Revenues
1,008 Cr
25% YoY growth

Subscription Revenues
323 Cr
31% YoY growth

Profit after Tax
176 Cr
18% PAT Margin

Extract of Consolidated Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2023					
Sl. No.	Particulars	Consolidated (Amount in Rupees Lakhs)			
		Quarter Ended		Year ended	
		31 March 2023 (Audited) (Refer note 2)	31 March 2022 (Audited) (Refer note 2)	31 March 2023 (Audited)	31 March 2022 (Audited)
1.	Total income from Operations	30,505.01	23,142.03	97,397.88	77,896.15
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	9,635.71	6,607.81	21,728.05	20,345.36
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9,635.71	6,607.81	21,728.05	20,345.36
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7,861.22	5,740.70	17,626.53	16,421.47
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	8,106.46	5,616.14	18,147.40	16,349.34
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 each)	6,965.57	6,954.02	6,965.57	6,954.02
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	90,710.56	74,186.09	90,710.56	74,186.09
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -				
	1. Basic EPS:	11.29	8.25	25.32	23.65
	2. Diluted EPS:	11.04	8.22	25.00	23.50

NOTE:

- The above financial results for the quarter and year ended 31 March 2023 were reviewed by the Audit Committee in its meeting held on 1 May 2023 and approved by the Board of Directors in its meeting held on 2 May 2023. Standalone and Consolidated financial results of the Company for the quarter and year ended 31 March 2023 are prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and relevant rules thereunder.
- The auditors have carried out audit of Standalone and Consolidated results of the Company for the year ended 31 March 2023. There are no qualifications in the Auditor's report on these financial results. The figures for the quarter ended 31 March 2023 and 31 March 2022 are the balancing figures between the audited figures for full financial year and the unaudited figures upto the nine months ended 31 December 2022 and 31 December 2021, respectively, which were subjected to limited review by the statutory auditors.
- Key Standalone Financial Information** (Amount in Rupees Lakhs)

Particulars	Quarter Ended		Year ended	
	31 March 2023 (Audited) (Refer note 2)	31 March 2022 (Audited) (Refer note 2)	31 March 2023 (Audited)	31 March 2022 (Audited)
	Revenue from operations	28,344.38	21,057.15	88,780.06
Profit before tax	9,220.20	6,399.06	20,717.17	19,255.13
Profit after tax	7,638.05	5,613.67	16,989.36	15,599.25

4. During the year, the Nomination & Remuneration Committee has granted 35,000 RSUs on 18th October 2022 to its employees under Newgen Restricted Stock Unit Scheme - 2021. The Committee has also granted 3,41,800 and 20,000 options to its employees under Newgen ESOP Scheme 2022 and Newgen ESOP Scheme 2014 respectively.

5. The Board of Directors in their meeting held on 2 May 2023 recommended a dividend of INR 5/- (five) per equity share for the financial year ended 31 March 2023. The payment is subject to approval of shareholders at the ensuing Annual General Meeting.

6. A Scheme of Arrangement u/s 230-232 of the Companies Act, 2013 which provides for the merger of Number Theory Software Private Limited (NTSPL), a wholly owned subsidiary with the Company, has been approved by the Shareholders and unsecured creditors of the Company in their respective meetings convened by a NCLT on the websites of the Stock Exchanges of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also available under the Investor Relations section of our website www.newgensoft.com.

7. Previous periods figures have been regrouped/reclassified wherever necessary to correspond with the current period's classification/disclosure.

8. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended 31 March 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the quarter and year ended 31 March 2023 are available on the websites of the Stock Exchanges of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also available under the Investor Relations section of our website www.newgensoft.com.

NEWGEN SOFTWARE TECHNOLOGIES LIMITED
CIN: L72200DL1992PLC049074
Registered Office: E-44/13, Okhla Phase 2, New Delhi-110020
Tel: (+91)-11-40770100, 46533200, 26963571, Fax: (+91)-11-26856936
Email: investors@newgensoft.com / https://newgensoft.com/
Place: New Delhi Date: 02.05.2023

For and on behalf of the Board
Sd/-
Dipakar Nigam
Chairman & Managing Director
DIN: 00263222

TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001 India
Tel.: 91 22 6665 8282 • Fax No.: 91 22 6665 7724 • Email: cosec@tatasteel.com • Website: www.tatasteel.com
CIN: L27100MH1907PLC00260

NOTICE

Extract of Standalone Financial Results for the quarter/twelve months ended on 31st March 2023

Particulars	Quarter ended on 31.03.2023		Quarter ended on 31.12.2022		Quarter ended on 31.03.2022		Financial year ended on 31.03.2023		Financial year ended on 31.03.2022	
	Audited		Audited		Audited		Audited		Audited	
	Total revenue from operations	34,275.25	30,465.29	36,680.93	1,29,006.62	1,29,021.35				
Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	6,385.95	3,622.85	10,715.04	21,800.70	44,326.10					
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	5,686.97	3,617.28	10,638.59	21,021.92	44,090.65					
Net Profit / (Loss) for the period after tax	4,020.86	2,705.13	7,839.46	15,495.11	33,011.18					
Total comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4,086.62	2,662.46	8,187.15	15,595.48	33,706.08					
Paid-up equity share capital [Face value ₹ 1 per share]	1,222.40	1,222.37	1,222.37	1,222.40	1,222.37					
Reserves excluding revaluation reserves				1,33,575.11	1,24,211.39					
Securities premium reserve				31,290.24	31,288.89					
Net Worth	1,33,067.00	1,28,979.00	1,23,703.25	1,33,067.00	1,23,703.25					
Paid-up Debt Capital				15,058.49	13,674.99					
Net Debt Equity Ratio	0.30	0.34	0.30	0.30	0.30					
Basic earnings per share of ₹ 1 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	3.29	2.21	6.41	12.68	27.03					
Diluted earnings per share ₹ 1 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	3.29	2.21	6.41	12.67	27.01					
Debt Redemption Reserve	2,046.00	2,046.00	2,046.00	2,046.00	2,046.00					
Debt Service Coverage Ratio	8.25	5.06	10.82	3.90	14.36					
Interest Service Coverage Ratio	10.09	6.20	28.83	10.40	22.84					

Extract of Consolidated Financial Results for the quarter/twelve months ended on 31st March 2023

Particulars	Quarter ended on 31.03.2023		Quarter ended on 31.12.2022		Quarter ended on 31.03.2022		Financial year ended on 31.03.2023		Financial year ended on 31.03.2022	
	Unaudited		Unaudited		Unaudited		Audited		Audited	
	Total revenue from operations	62,961.54	57,083.56	69,323.50	2,43,352.69	2,43,959.17				
Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	3,309.18	242.63	12,139.26	18,121.86	50,360.93					
Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	3,320.77	402.97	11,864.97	18,235.12	50,226.87					
Net Profit / (Loss) for the period after tax	1,566.24	(2,501.95)	9,835.12	8,075.35	41,749.32					
Total comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,370.98	(6,130.88)	10,353.74	(5,773.72)	43,054.74					
Paid-up equity share capital [Face value ₹ 1 per share]	1,221.24	1,221.21	1,221.21	1,221.24	1,221.21					
Reserves (excluding revaluation reserves) and Non controlling interest				1,03,953.97	1,15,877.25					
Net Worth	1,00,462.79	98,956.53	1,11,825.00	1,00,462.79	1,11,825.00					
Net Debt Equity Ratio	0.61	0.65	0.52	0.61	0.52					
Earnings per equity share:										
Basic earnings per share ₹ 1 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	1.40	(1.82)	7.99	7.17	33.24					
Diluted earnings per share ₹ 1 each (not annualised) - in Rupees (after exceptional items)	1.40	(1.82)	7.99	7.17	33.21					
Debt Redemption Reserve	2,046.00	2,046.00	2,046.00	2,046.00	2,046.00					
Debt Service Coverage Ratio	2.99	0.93	9.74	2.79	9.18					
Interest Service Coverage Ratio	4.07	1.24	17.59	6.01	12.82					

Note:

The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated financial results for the quarter/twelve months ended on 31st March 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated results for the quarter/twelve months ended on 31st March 202

जाहीर सूचना

यादारे सूचना देण्यात येते की, **श्री. निरधरलाल निहलचंद जैन** (यांनाच घोषणा करणाऱ्या असा उद्देश) हे मांडवी विभाग, तालुका आणि विल्हा मुंबई च्या सी.एस.क्र. ४४/१७२१ धारक असलेल्या याच भाग किंवा विभागा येथे वसलेल्या, जमिनीच्या आणि व्हिल्ट ८४/८६, अं. भ. मांडवी रोड, मुंबई-४००००९ च्या शिव महाल को-ऑपरेटिव्ह होमिंग सोसायटी लिमिटेड (यांना सर सोसायटी असा उद्देश) मधील ४व्या मजल्यावरील परिसर फ्लॅट क्र. २४, मोडामाफित ४६६ ची फूट चर्टई क्षेत्र (यांना सर फ्लॅट असा उद्देश) चे मालक आहेत त्याची मालकी शेअर प्रमाणपत्र क्र. २४ अन्वये निम्न क्र. १०१-१०५ (दोन्ही एकत्रित) धारक जेअर्स (यांना सर जेअर प्रमाणपत्र असा उद्देश) मधील हक्क, नामाधिकार, हितसंबंधाद्वारे दर्शविले आहे, सर फ्लॅट आणि सर जेअर प्रमाणपत्राच्या एकत्रितपणे सर परिसर असा उद्देश करावा. सर परिसराच्या संदर्भात मूळ दस्तऐवज खूखला श्री. वटिलाल छानला शाह आणि छानलाल शाह यांनी माधवजी कापानी आणि दिवाबाई माधवजी कापानी नं.२ श्री. पासमन गोपयमान जेअर आणि श्री. पुखराज जे जेअर आणि अंतिमतः श्री. निरधरलाल निहलचंद जैन यांच्या नावे यांना हस्तांतर केले जे हरविले आहेत आणि शोधानंतरही सापडत नाही. कोणत्याही व्यक्ती ज्यांना कोणताही दावा सर परिसराच्या संदर्भात विक्री करणाऱ्या, अदलाबदल, महाण, धभार, विवसन, बांधीस, भाडे, वारसाहक्क, भाडेपट्टा, धारणाधिकार या मूळ कागदांमधून काढता या अनुर कोणत्याही स्वरूपात असल्यास, लिखित पद्धतीने सर संदर्भात त्याच्या पुरुषार्थ कागदोपरी पुराव्याच्या नोंदीत/३२ प्रतीसह निम्नव्याखरीकारांना त्याचे कार्यालय हे कार्यालय क्र. १, पहिला मजला, फॉर्न मेजान, २०३, डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई - ४००००९ येथे सर प्रसिद्धीच्या ताखेपामुन १४ दिवनांच्या कालावधीत यादारे सूचित करण्याची विनंती आहे, कसूरचा ठरल्यास, कोणताही दावा असल्यास, तो त्यागित आणि/किंवा परिचर्यात असल्याचे समजावून येईल.

सर दिनांक ४ मे, २०२३ रोजीस

सही/-
मनिष मालपाणी
घोषणाकार्याकरिता वकील

RELIANCE POWER		रिलायन्स पॉवर लिमिटेड			
सीआयएन: एल००११११एमएच१११पीटीसी३१०८१७					
नोंदणीकृत कार्यालय: रिलायन्स सेंटर, तळ मजला, ११, बालचंद हिराचंद मार्ग, बॅंटाई इस्टेट, मुंबई-४००००९, फोन: ११ २२ ४३३१००० फॅक्स: ११ २२ ४३३३१६६					
वेबसाईट: www.reliancepower.co.in , ई-मेल: reliancepower.investors@reliance.co.in					
ए. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा					
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
		३१ मार्च २०२३	३१ मार्च २०२२	३१ मार्च २०२३	३१ मार्च २०२२
		अलेखापरिश्चित	अलेखापरिश्चित	लेखापरिश्चित	लेखापरिश्चित
१	एकूण महसूल	१,८५,६३२	१,८७,८४०	७,८८,२७४	७,८६,६७३
२	अपवादालयक बाबी आणि करपूर्व नफा	(८७,२४४)	(७४,९३३)	(१,३३,४३१)	(८७,९४४)
३	करपूर्व नफा / (तोटा) (अपवादालयक बाबी पर्यचा)	९६,४४४	(७४,९३३)	९४,४७१	(८७,९४४)
४	करपचात नफा / (तोटा) (अपवादालयक बाबी पर्यचा)	३२,१७९	(६५,७८९)	(४७,०७७)	(९६,४००)
५	वर्षाकरिता एकूण सर्वसाधारण उतार	२३,११९	(७५,१८४)	(४३,८८२)	(९१,३६४)
६	भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु.१० चे दर्शनी मुल्य)	३,७३,५२१	३,४०,०१३	३,७३,५२१	३,४०,०१३
७	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु.१० चे दर्शनी मुल्य)				
	(अखंडीत आणि खंडीत परिचलनाकरिता)				
	(ए) मुलभूत (रु.)	०.९२४	(२.०३६)	(१.३५२)	(२.९८४)
	(बी) सौम्यिकृत (रु.)	०.८७७	(२.०३६)	(१.३५२)	(२.९८४)
	(संपलेल्या तिमाहीकरिता अर्वाधिकीकृत)				

बी. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा		रु. लाखात			
Sl. No.	Particulars	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
		३१ मार्च २०२३	३१ मार्च २०२२	३१ मार्च २०२३	३१ मार्च २०२२
		अलेखापरिश्चित	अलेखापरिश्चित	लेखापरिश्चित	लेखापरिश्चित
१	एकूण महसूल	३,३१९	४,११७	१५,०१७	१८,६०६
२	अपवादालयक बाबी आणि करपूर्व निव्वळ नफा / (तोटा)	(१५,७३६)	(६,७७१)	(३८,२५५)	(२७,७६०)
३	करपूर्व नफा / (तोटा) (अपवादालयक बाबी पर्यचा)	८७,९५०	(७,७७१)	६५,४७१	(२७,७६०)
४	करपचात नफा / (तोटा) (अपवादालयक बाबी पर्यचा)	८७,९५०	(७,७७१)	६५,४७१	(२७,७६०)
५	एकूण सर्वसाधारण उतार / (तोटा)	(४८,०७७)	(३१,७२१)	(६४,२८१)	(४८,७१३)
६	भरणा झालेले समभाग भांडवल	३,७३,५२१	३,४०,०१३	३,७३,५२१	३,४०,०१३
७	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वागवून)	५,०५,०३१	५,५९,४३९	५,०५,०३१	५,५९,४३९
८	सिक्युरिटी प्रिमियम अकाउंट	११,०५,४४४	११,०५,४४४	११,०५,४४४	११,०५,४४४
९	नेट वर्ध	१४,९६,९७०	१३,८८,७००	१४,९६,९७०	१३,८८,७००
१०	धनीत वर्ध	५,३९,६१७	६,१७,६३१	५,३९,६१७	६,१७,६३१
११	डेट्ट इक्विटी रेशो	०.३८	०.४७	०.३८	०.४७
१२	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु.१० चे दर्शनी मुल्य)				
	(अखंडीत आणि खंडीत परिचलनाकरिता)				
	मुलभूत	२.५२७	(०.२१०)	१.८८१	(०.८५८)
	सौम्यिकृत	२.३८६	(०.२१०)	१.७७६	(०.८५८)
	(संपलेल्या तिमाहीकरिता अर्वाधिकीकृत)				
१३	डिव्हिडेंड रिटायनर डिझर्न	-	-	-	-
१४	डिव्हिडेंड रिटायनर डिझर्न	४,६८३	४,६८३	४,६८३	४,६८३
१५	डेट्ट सॉल्व्हेंस कव्हेरज रेशो	(६.३४)	०.२३	४.७६	०.२३
१६	इंटरस्ट सॉल्व्हेंस कव्हेरज रेशो	(६.३४)	०.३३	४.७६	०.३३

सी. नमुन्याचे एकत्रित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित कंपनीने (इंडियन अकाउंटिंग स्टॅंडर्ड) रुस, २०१५ (इंडिएस) अनुरार तयार केले आहेत.

डी. अलिप्त आणि एकत्रित दोन्ही तय्यार तयार केलेला ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा वरील उतारा सेबी (लिस्टिंग ऑब्जेक्शन्स अँड इंडिकोरोन रिव्हायरमेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत ०३ मे, २०२३ रोजी स्टॉक एक्सचेंजडे दाखल केलेला आहे. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता वित्तीय कंपनीची वेबसाईट www.reliancepower.co.in वर आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

दखल केलेला आहे. ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता वित्तीय कंपनीची वेबसाईट www.reliancepower.co.in वर आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

अ. क्र.	कर्मदार/गहाणदाराचे नाव	थकबाकी राहक व ताबा प्रकार	मागणी सूचनेची तारीख	ताबा घेतल्याची तारीख	कर्मदाराचा पत्ता व सश्रित केलेल्या स्थायर मालमत्तेचे वर्णन
१.	कु. ज्योत्सना मधुकर विधाते	१३/०२/२०२३	१३/०२/२०२३	२९-०४-२०२३	कु. ज्योत्सना मधुकर विधाते ऊर्फ सी. ऊर्फ सी. ज्योत्सना प्रशांत लोखंडे प्रशांत लोखंडे गृहकर्ज खाते क्र. ३१०७१९०७८३३
२.	श्री. संजिव कन्हैयालाल कल्याणी आणि श्री. सुभा प्रमजी जाधव	०३-१२-२०२२	११-७३,९०२/-	२९-०४-२०२३	श्री. संजिव कन्हैयालाल कल्याणी आणि श्री. सुभा प्रमजी जाधव यांच्या नावे उभी रहिवासीत मिळकत. फ्लॅट क्र. ३२६८८९०००२९, सुरक्षा खाते क्र. ३२६८८९०४३२
३.	कै. श्री. रफिक उस्मान खान यांचे सर्व ज्ञात आणि अज्ञात कायदेशीर वारस	२७-१०-२०२२	२७-१०-२०२२	२९-०४-२०२३	कै. श्री. रफिक उस्मान खान यांचे सर्व ज्ञात आणि अज्ञात कायदेशीर वारस यांच्या नावे उभी रहिवासीत मिळकत. फ्लॅट क्र. २०, १९६, २८८/-
४.	कै. श्री. पंढरीनाथ देवचंद नेकर यांचे सर्व ज्ञात आणि अज्ञात कायदेशीर वारस	०९-०९-२०२२	१३,३२,७११/-	२९-०४-२०२३	कै. श्री. पंढरीनाथ देवचंद नेकर यांचे सर्व ज्ञात आणि अज्ञात कायदेशीर वारस यांच्या नावे उभी रहिवासीत मिळकत. फ्लॅट क्र. ०३, तळमजला, मायव्हीप अर्पाटमेंट, स. स. ७७९/४२ (भाग), प्लॉट क्र. ११बी+२२ए, सोमेश्वर कॉलनी, एबीबी कंपनी मागे, सातपुर नाशिक, मोडामाफित ६८.२९

सदह उपरोक्त कर्ज घेणाऱ्यांनी देय रक्कम चुकते करण्यामध्ये कसूर केला असल्या कारणाने या द्वारे विशेषतः वरील संबंधीत कर्ज घेणाऱ्यांना आणि सर्व सामान्य जनतेस सूचना देण्यात येते की, निम्नव्याखरीकार्यांनी सदह अधिनियम कलम ३३(४) सह वाचता सदहू नियम ८ अन्वये वर नमुद कर्ज घेणाऱ्यांच्या नावा समोर दिलेल्या तपशीलाच्या मालमत्तेचा ताबा संबंधीत मालमत्तेच्या समोर दाखविलेल्या ताखेला घेतला आहे. उपरोक्त नमुद केलेले विशेषतः कर्मदार तसेच सर्वासात जनतेस या सूचनेद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी उपरोक्त नमुद ताखेपार्यंतचे लागू झालेले तसेच त्यापुढील दिवसापासून लागू होणारे व्याज व इतर खर्च इ. तसेच मालमत्तेचा ताबा घेतल्यापासून त्यावर झालेला खर्च आणि इतर रक्कम सर सूचना जाहीर झाल्यापासून जास्तीत जास्त ३० दिवसांचे आत भरून आपली स्थायर मालमत्ता बँकेच्या ताब्यातून मुक्त करून घ्यावी. संबंधीत कर्मदार व त्यांचे कायदेशीर वारस, प्रतिनिधी यांनी उपरोक्त नमुद दिलेल्या मुदतीत भरण्यास तुलेश किंवा टाळाटाळ केली तर खालील सही करणारे बँकेचे प्राधिकृत अधिकारी, वरील कायद्याच्या योग्य तरतुदींच्या तसेच त्यातील नियमांच्या आधारे कर्मदारांची मालमत्ता विकून बँकेची देय रक्कम वसूल करतील व त्यांची जबाबदारी कर्मदार व त्यांचे वारस, प्रतिनिधी, जामिनदार यांच्यावर राहील.

सही/- स्टेट बँक ऑफ इंडिया प्राधिकृत अधिकारी

दिनांक: २९/०४/२०२३ (इंग्रजीतील मुळ सूचना ग्राह धरावी)

शिका

जाहीर सूचना

यादारे सूचना देण्यात येते आहे की, सोसायटीचे सदस्य श्री. मणिलाल माळशी राहा आणि श्रीमती जयश्री मणिलाल शाह यांनी पान गव्ही, कमण्डा हित, मुंबई - ४०००२६ येथे स्थित मत्तवार कुंभला हिल विभागाचा क्रमांक सी.एस. ७५/५५१ वर बांधलेल्या "न्यू सूर्य-किर्ति" ("इमारत") या नावाने जोडलेल्या जाणा-या इमारतीच्या ५ व्या मजल्यावर असलेल्या निवासी फ्लॅट क्र. ५७अ च्या संस्थापक अटी केल्या वया-किरण को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड ४.७५.००/१ - चे १५० शेअर्स १.०७२ ची मूळ प्रत महाळ किर्ति हवेली आहे. श्री. मणिलाल माळशी शाह आणि श्रीमती जयश्री मणिलाल शाह यांनी देखील वरील सोसायटीद्वारे जारी केलेले कर्ज बॉई स्टॉक प्रमाणपत्र क्र. १७२ आणि धारकांचे रिस्ट्रक्ट क्र. ३६/७२ गहाण आणि हवेली आहे. त्याकरिता २० एप्रिल २०२३ रोजी गाणदोरी पोलिस स्टेशनमध्ये ११/७/२०२३ क्रमांकासह हक्क्याची नोंद करण्याची आली आहे. सोसायटी यादारे जुना शेअर सर्टिफिकेट आणि लोन बॉई स्टॉक सर्टिफिकेटच्या डुब्लिकेट प्रती जारी करण्याविद्द दावा आणि/किंवा आशेष अंमलित करित आहे, सर मुल्य प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचा आत, अशा कायदांमधून प्रती आणि इतर पुराव्यांसह खाली नमुद केलेल्या पत्थार सोसायटीच्या सेक्रेटरीला दावा आणि/किंवा आशेषांचे समर्पण, वरील विहित कालावधीत कोणताही दावा/आशेष प्राप्त न झाल्यास, सोसायटीच्या उपनियमानुसार प्रदान केल्यापासून जुना शेअर प्रमाणपत्राची डुब्लिकेट प्रत जारी करण्यास सोसायटी मुक्त असेल. सोसायटीने प्राप्त केलेला दावा/आशेष, सोसायटीच्या उपनियमानुसार प्रदान केल्याच्या पद्धतीने ताहताळा जाईल. दिनांक ४ मे २०२३ रोजी मुंबई येथे.

सूर्य-किरण को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड साठी (नोंद. क्र. बी-३१३६/ दिनांक १७.५.१९६१) वी.एच. एच. ए.के. मार्ग, मुंबई-४०००३६. सही/- (सचिव)

SBI State Bank of India

एसएआरबी टाणे (१६९९):- १ला मजला, केतोर, प्लॉट क्र. ११२, सॅकल रोड क्र. २२, वागळे इंडियन स्टेट, टाणे प ४००६०४. टाणेचा ई-मेल आयडी: sbi11697@sbi.co.in नॅशनल इ-बँक (कार्यालय) :- २२-२५-८०६८६१

अ. क्र.	फॉलोअर क्रमांक	नाम/संलग्न नाव	शेअर्स/वॉल्यूम	प्रमाणपत्र क्रमांक	वित्तिय क्रमांक
१	७६६९३४३	कायमती फिरोजशाह सेरेन्डिना	२७५	१६८२४४२१-४२९	४७७५९७००-९७४
२	३४५९५३२	समन लाल माटीया	१८	७६३४९८९-९८९	१४८२४२७०७-७२४
३	३६८४८	समन लाल माटीया	२५	६२२६२५८-५९८	२१९६३९७०९-९४४
४	१४०४८८	अशोक खंडेलवाल सुरूपमान खंडेलवाल एकुण	१३५ ६० १७४	३१४९५९-९५९ ४०४०४९६-५३८ ५३२२७७७-७८०	१३५५५८५८-८८९ ७७९५९५३५-५९४ १३३४३०४०-९२०
५	१४०४८८	अशोक खंडेलवाल सुरूपमान खंडेलवाल एकुण	१३५	६२२६२५९६-५९६	२१९६३९५९९-८८८

सिक्युरिटी आणि एक्सचेंज बॉई ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्जेक्शन्स अँड इंडिकोरोन रिव्हायरमेंट) रेग्युलेशन २०१५ च्या रेग्युलेशन ४० ला अनुरार आणि सुधारित इन्स्ट्रुमेंट्स एक्ट, २००२ आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इन्स्ट्रुमेंट (एन्फोर्समेंट) कलम, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकाऱ्यांचा नियम दिनांक ११.०१.२०२३ रोजी मूळपणे सूचना जारी करून कर्जदार सी. नेहा विजय गौरे आणि श्री. विशाल सुभाष धवन यांचे सुचनेतील एकूण नमुद रुकम रु.०१,२०३ रोजीसप्रमाणे रु. २,०९,३३,८२०/- (रुपये दोन कोटी नऊ लाख तेन्तीस हजार आठशे वीस मात्र) सह पुढील व्याज, परिचय, प्रमा ३. ची परतफेड सर सूचना प्रामाण्ये ताखेपामुन ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्मदार आणि हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्मदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे सूचना देण्यात येते की, निम्नव्याखरीकार्यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा वार करून सी. नेहा विजय गौरे आणि श्री. विशाल सुभाष धवन यांच्या मालकीच्या खालील वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कडवा सर अंकेच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सर निवामवलीच्या ८ आणि ९ अन्वये ०३ मे, २०२३ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्मदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशा देण्यात येते की, सर मिळकतीची कोणताही व्यवहार करू नये आणि सर मिळकतीची करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियास रुकम रु. २,०९,३३,८२०/- (रुपये दोन कोटी नऊ लाख तेन्तीस हजार आठशे वीस मात्र) च्यासह त्यावरील व्याज, परिचय आणि अनुषंगिक प्रमा या रकमेसाठी भराआवणी राहील. सर, प्रदान करण्यासाठी खालील कर्जदाराला मागणी सूचना सर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये निर्गमित केलेल्या सह. बँकेच्या सर कर्जास ताराण म्हणून खाली कर्ज घेतले त्यांच्या नावासमोर दर्शविलेली मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवली आहे. तपशिल खालीलप्रमाणे

अ. क्र.	कर्मदार/गहाणदाराचे नाव	थकबाकी राहक व ताबा प्रकार	मागणी सूचनेची तारीख	ताबा घेतल्याची तारीख	कर्मदाराचा पत्ता व सश्रित केलेल्या स्थायर मालमत्तेचे वर्णन
१.	कु. ज्योत्सना मधुकर विधाते	१३/०२/२०२३	१३/०२/२०२३	२९-०४-२०२३	कु. ज्योत्सना मधुकर विधाते ऊर्फ सी. ऊर्फ सी. ज्योत्सना प्रशांत लोखंडे प्रशांत लोखंडे गृहकर्ज खाते क्र. ३१०७१९०७८३३
२.	श्री. संजिव कन्हैयालाल कल्याणी आणि श्री. सुभा प्रमजी जाधव	०३-१२-२०२२	११-७३,९०२/-	२९-०४-२०२३	श्री. संजिव कन्हैयालाल कल्याणी आणि श्री. सुभा प्रमजी जाधव यांच्या नावे उभी रहिवासीत मिळकत. फ्लॅट क्र. ३२६८८९०००२९, सुरक्षा खाते क्र. ३२६८८९०४३२
३.	कै. श्री. रफिक उस्मान खान यांचे सर्व ज्ञात आणि अज्ञात कायदेशीर वारस	२७-१०-२०२२	२७-१०-२०२२	२९-०४-२०२३	कै. श्री. रफिक उस्मान खान यांचे सर्व ज्ञात आणि अज्ञात कायदेशीर वारस यांच्या नावे उभी रहिवासीत मिळकत. फ्लॅट क्र. २०, १९६, २८८/-
४.	कै. श्री. पंढरीनाथ देवचंद नेकर यांचे सर्व ज्ञात आणि अज्ञात कायदेशीर वारस	०९-०९-२०२२	१३,३२,७११/-	२९-०४-२०२३	कै. श्री. पंढरीनाथ देवचंद नेकर यांचे सर्व ज्ञात आणि अज्ञात कायदेशीर वारस यांच्या नावे उभी रहिवासीत मिळकत. फ्लॅट क्र. ०३, तळमजला, मायव्हीप अर्पाटमेंट, स. स. ७७९/४२ (भाग), प्लॉट क्र. ११बी+२२ए, सोमेश्वर कॉलनी, एबीबी कंपनी मागे, सातपुर नाशिक, मोडामाफित ६८.२९

TATA TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Road Street, Fort, Mumbai - 400 001 India
Tel.: 91 22 6665 8282 • Fax No.: 91 22 6665 7724 • Email: cosec@tatasteel.com • Website: www.tatasteel.com
CIN: L27100MH1907PLC000260

सूचना

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेली तिमाही / बारा महिन्यांसाठी अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा उतारा

तपशील	३१.०३.२०२३ रोजी संपलेली तिमाही	३१.१२.२०२२ रोजी संपलेली तिमाही	३१.०३.२०२२ रोजी संपलेली तिमाही	३१.०३.२०२३ रोजी संपलेली तिमाही	३१.०३.२०२२ रोजी संपलेली तिमाही
प्रवर्तनातून एकूण महसूल	३४,२७५.२५	३०,४६५.२९	३६,६८०.९३	१,२९,००६.६२	१,२९,०२१.३५
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	६,३८५.९५	३,२२२.८५	१०,७४५.०४	२१,८००.७०	४४,३२६.९०
कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादालयक बाबींनंतर)	५,६८६.९७	३,६१४.८८	१०,६३८.५९	२१,०२१.९२	४४,०९०.६५
कालावधीसाठी करोतर निव्वळ नफा/(तोटा)					

